

जिल्हा परिषदेतील गट-क व गट- ड ची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्र. एपिटी-२०१४/प्र.क्र -१३९/आस्था-८,
२५- मझबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट,
मंबई-४०० ००१,
दिनांक : ०५ जुलै , २०१४.

वाचा -

१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. प्रानिमं-२००७/प्रक्र-४६/०७/१३-अ,
दिनांक १९-१०-२००७
२. शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. एपिटी-२००७/प्रक्र- ३०३
(अ)/आस्था-८, दिनांक १९-३-२००८
३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. प्रानिमं-२००७ /प्रक्र -४६ /०७/१३ -अ,
दिनांक २७-६-२००८
४. शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. एपिटी - २००९ / प्रक्र-
३५२/आस्थापना-८, दिनांक १७-१२-२००९.
५. शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. एपिटी-२०१०/प्रक्र-
१८४/आस्था-८, दिनांक ४-५-२०१०
६. शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. एपिटी-२०११/प्रक्र-१२९/ आस्था-
८, दिनांक ५-६-२०१२
७. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. प्रानिमं-१२१४/प्रक्र (४३/१४)/१३-३,
दिनांक ५ जून २०१४

परिपत्रक:

उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक १९-१०-२००७ अन्वये राज्यातील गट-क संवर्गातील पदभरती करण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक अशी कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने ग्राम विकास व जलसंधारण विभागामार्फत उपरोक्त संदर्भाधीन विविध शासन निर्णय तसेच परिपत्रकान्वये जिल्हा परिषदेतर्गत गट-क व गट-ड या संवर्गांच्या पदभरतीच्या अनुषंगाने विविध सूचना वेळोवेळी निर्गमित केलेल्या आहेत.

२. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या शासन निर्णय दिनांक ५-६-२०१४ अन्वये गट-क व गट-ड या संवर्गांच्या भरती प्रक्रियेतील मौखिक चाचणी रद्द करुन अनुषंगिक कार्यपध्दती निश्चित केलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतर्गत गट-क व गट-ड या संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदभरती करताना सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेली कार्यपध्दती तसेच ग्राम विकास व जलसंधारण विभागाने यापूर्वी निर्गमित केलेल्या अनुषंगिक सूचनांचा साकल्याने विचार करुन सर्वसमावेशक पदभरती कार्यपध्दती खालीलप्रमाणे राहिल :-

- १) सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक १९-१०-२००७ व दिनांक ५-६-२०१४ अन्वये दिलेल्या सूचनांनुसार पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी.
- २) जिल्हा परिषदेतर्गत यापुढे गट-क व गट-ड या संवर्गातील पदभरती करताना सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केल्यानुसार मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी व आवश्यकतेनुसार व्यावसायिक/तांत्रिक ज्ञान या विषयाचा अंतर्भाव असलेल्या प्रश्नानुसार २००

- मार्काची लेखी परीक्षा घेण्यात यावी. तसेच गट-क व गट-ड अंतर्गत पदभरती करताना मौखिक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील गुणांनुसार उमेदवारांची निवड करून गुणवत्तापात्र उमेदवारांच्या शिफारशी करण्यात याव्यात. पदनिहाय व विषयनिहाय लेखी परीक्षेचे स्वरूप परिशिष्ट “अ” मध्ये निश्चित करण्यात आले आहे.
- ३) लेखी परीक्षा आयोजित करताना प्रत्येक प्रश्नास कमाल २ गुण ठेवण्यात यावेत.
 - ४) शालांत परीक्षा उत्तीर्ण या अर्हतेपेक्षा कमी अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गातील पदासाठी व्यावसायिक चाचणी, आवश्यक तेथे शारीरिक क्षमतेची व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असून अशा उमेदवारांची निवड करताना ६० गुणांची व्यावसायिक चाचणी व आवश्यक तेथे ४० गुणांची शारीरिक क्षमतेची चाचणी घेऊन उमेदवारांची निवड करण्यात यावी. ज्या पदाकरिता शारीरिक चाचणी आवश्यक नाही अशा पदासाठी १०० गुणांची व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची निवड करण्यात यावी.
 - ५) ज्या पदासाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी (Proficiency Test) घेणे आवश्यक असेल अशा पदासाठी १२० गुणांची लेखी परीक्षा व ८० गुणांची व्यावसायिक चाचणी अशा एकूण २०० गुणांची परीक्षा घेऊन गुणवत्ताप्राप्त उमेदवारांच्या शिफारशी करण्यात याव्यात.
 - ६) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. एपिटी-२०११/प्रक्र-३१०/आस्था-८, दिनांक १-१-२०११ अन्वये वाहन चालक या पदासाठी निश्चित केलेली इयत्ता १२ वी ही अर्हता कायम राहिल.
 - ७) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरव्ही-२०१४/प्रक्र-४५/१२, दिनांक ३-६-२०१४ अन्वये सरळसेवेची पदे प्रतिवर्षी मंजूर पदांच्या ३% मर्यादेपर्यंत भरण्याबाबतची अट रद्द करण्यात आलेली असल्याने जिल्हा परिषदेकडील गट-क व गट-ड या संवर्गातील आकृतीबंधानुसार पदभरती करण्यात यावी. मात्र अशी पदभरती करताना सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त शासन निर्णय दिनांक ३-६-२०१४ अन्वये दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही होईल याची दक्षता नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी घ्यावी.
 - ८) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग दिनांक २७-६-२००८ मधील तरतुदी विचारात घेऊनच पदभरतीची प्रक्रिया अवलंबण्यात यावी.
 - ९) जिल्हा परिषदेतर्गत गट-क व गट-ड या संवर्गातील पदे भरण्याच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्ट - ब नुसार प्रत्येकवर्षी कालमर्यादित कार्यवाही करण्यात यावी.
 - १०) जिल्हा परिषदेमधील सध्याची रिक्त पदे व पुढील वर्षी एप्रिल अखेरपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांच्या आधारे एकूण रिक्त पदे निश्चित करण्यात यावी व त्यानुसार परिशिष्ट “ब” मध्ये नमूद केल्यानुसार जिल्हा परिषदेने दरवर्षी ही प्रक्रिया उपरोक्त कार्यक्रम पत्रिकेनुसार पार पाडावी.
 - ११) उपरोक्त परीक्षेसंदर्भात उमेदवारांच्या अर्जाबाबत संगणकीकृत डाटा तयार करताना प्रथम नाव व नंतर आडनाव अशी पध्दत अवलंबिणे, उमेदवारांना प्रवेशपत्र देणे ही प्रक्रिया जिल्हा परिषदेतर्फे पार पाडण्यात यावी.
 - १२) उपरोक्त गट- क च्या पदांबाबत प्रश्नपत्रिका व आदर्श प्रश्नपत्रिका तयार करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी करतील. परंतु परीक्षा घेण्याची कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची राहिल.
 - १३) लेखी परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करणे तसेच विहित पध्दतीनुसार प्रक्रिया पार पाडून लेखी परीक्षा व मुलाखत यांच्या गुणांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाची राहिल.
 - १४) याबाबतच्या उमेदवारांच्या निवडसूचीत समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १९-१०-२००७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.८ नुसार राहिल.

- १५) ज्या दिवशी लेखी परीक्षा होईल त्यानंतर ५ दिवसांत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात यावी.लेखी परिक्षेचे निकाल व त्यानुषंगाने नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया संवर्गनिहाय लेखी परिक्षा झाल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आंत पूर्ण करण्यात यावी.
 - १६) विभागीय आयुक्त यांनी याबाबत परीक्षेची प्रक्रिया दक्षतापूर्वक व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदांना योग्य ते मार्गदर्शन (उदा.- मोबाईल न बाळगणे, बैठक व्यवस्था इ.) करावे.
 - १७) या परीक्षेसंबंधात देखरेख व तपासणी इत्यादींचे अधिकार विभागीय आयुक्त यांचे राहतील तसेच कोणत्याही स्वरूपात तक्रारी प्राप्त झाल्यास विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अखत्यारितील अधिकाऱ्यांमार्फत परीक्षेचे संनियंत्रण करून तक्रारींचा तात्काळ निपटारा करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षतापूर्वक परीक्षा प्रक्रिया पार पाडून त्याचा अहवाल विभागीय आयुक्त यांना पाठवावा.
 - १८) जिल्हा परिषदांबरोबर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणातील रिक्त पदांची पडताळणी करून ही भरती प्रक्रिया एकत्रितपणे पार पाडण्यात यावी.
 - १९) निवडणूक वा नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे विहित दिवशी लेखी परीक्षा घेणे शक्य नसेल तर सोयीच्या रविवारी तशी परीक्षा घेण्यात यावी.
३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१४०७०५१०३७५७९६२०असा आहे सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अ.ए. कुलकर्णी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) सर्व विभागीय आयुक्त,
- २) सर्व जिल्हाधिकारी,
- ३) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ४) सर्व सह / उप सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) निवड नस्ती, कार्यासन आस्था.-८

परिशिष्ट "अ" प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

शासन परिपत्रक क्र.एपिटी-२०१४/प्रक्र १३९ /आस्था-८

दिनांक :-५ जून २०१४, सोबतचे परिशिष्ट-अ

अ.क्र.	संवर्ग	मराठी संबंधित प्रश्न		इंग्रजी संबंधित प्रश्न		सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न		बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न		तांत्रिक प्रश्न संबंधित प्रश्न		एकूण		प्रश्नपत्रिकेचा दर्जा
		प्रश्न	गुण	प्रश्न	गुण	प्रश्न	गुण	प्रश्न	गुण	प्रश्न	गुण	प्रश्न	गुण	
१	वरिष्ठ सहाय्यक लिपिक	२५	५०	२५	५०	२५	५०	२५	५०	-	-	१००	२००	मराठी १२ वी व इतर पदवी दर्जाची परीक्षा
२	कनिष्ठ सहाय्यक लिपिक	२५	५०	२५	५०	२५	५०	२५	५०	-	-	१००	२००	सर्व विषय एस.एस.सी. दर्जाची परीक्षा
३	विस्तार अधिकारी सांख्यिकी	२५	५०	२५	५०	२५	५०	२५	५०	-	-	१००	२००	मराठी १२ वी दर्जा व इतर पदवी दर्जाची परीक्षा
४	लघुलेखक	२५	५०	२५	५०	२५	५०	२५	५०	-	-	१००	२००	सर्व विषय एस.एस.सी. दर्जाची परीक्षा
५	कनिष्ठ लेखाधिकारी	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	मराठी १२ वी दर्जा, लेखा संबंधी व इतर प्रश्न पदवी दर्जाची परीक्षा
६	परिचर/पट्टीबंधक	२०	४०	-	-	२०	४०	१०	२०	-	-	५०	१००	इयत्ता ४ थी दर्जा
७	कनिष्ठ अभियंता	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	सर्व विषय एस.एस.सी. दर्जा व अभियांत्रिकी पदविका दर्जाची परीक्षा
८	कृषि अधिकारी	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	मराठी १२ वी दर्जा, कृषि संबंधी प्रश्न पदवी दर्जाची परीक्षा
९	विस्तार अधिकारी(कृषि)	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	मराठी १२ वी दर्जा, कृषि संबंधी प्रश्न पदवी दर्जाची परीक्षा
१०	जोडारी	-	-	-	-	-	-	-	-	५०	१००	५०	१००	आय.टी.आय. दर्जाचे प्रश्न
११	कनिष्ठ यांत्रिकी	-	-	-	-	-	-	-	-	५०	१००	५०	१००	आय.टी.आय. दर्जाचे प्रश्न
१२	तारतंत्री	-	-	-	-	-	-	-	-	५०	१००	५०	१००	आय.टी.आय. दर्जाचे प्रश्न
१३	पर्यवेक्षिका	२५	५०	२५	५०	२५	५०	२५	५०	-	-	१००	२००	मराठी १२ वी दर्जा व इतर पदवी दर्जाची परीक्षा
१४	विस्तार अधिकारी (शिक्षण)	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	मराठी १२ वी दर्जा, शिक्षण शास्त्र संबंधी व इतर प्रश्न पदवी दर्जाची परीक्षा

१५	कंत्राटी ग्रामसेवक	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	सर्व विषय एच.एस.सी. दर्जाची परीक्षा व कृषि पदविका दर्जाचे प्रश्न
१६	आरोग्य पर्यवेक्षक	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	मराठी १२ वी दर्जा, विज्ञान व आरोग्य संबंधी प्रश्न पदवी दर्जाची परीक्षा
१७	विस्तार अधिकारी (पंचायत)	२५	५०	२५	५०	२५	५०	२५	५०	-	-	१००	२००	मराठी १२ वी दर्जा व इतर पदवी दर्जाची परीक्षा
१८	आरेखक	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	एस.एस.सी.दर्जा आरेखक संबंधी तांत्रिक प्रश्न
१९	स्थापत्य अभि. सहाय्यक	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	एस.एस.सी. दर्जाची परीक्षा व तांत्रिक प्रश्न
२०	औषध निर्माता	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	सर्व विषय एस.एस.सी. दर्जाची परीक्षा व औषध शास्त्र संबंधी प्रश्न
२१	वरिष्ठ सहाय्यक लेखा	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	मराठी १२ वी दर्जा, लेखा विषयक प्रश्न इतर पदवी दर्जाची परीक्षा
२२	आरोग्य सेवक (पुरुष)	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	सर्व एस.एस.सी. दर्जाची परीक्षा व आरोग्य सेवा विषयक प्रश्न
२३	आरोग्य सेवक (महिला)	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	एस.एस.सी. दर्जाची परीक्षा व आरोग्य सेवा विषयक प्रश्न
२४	कनिष्ठ सहाय्यक (लेखा)	२५	५०	२५	५०	२५	५०	२५	५०	-	-	१००	२००	सर्व विषय एस.एस.सी. दर्जाची परीक्षा
२५	कनिष्ठ आरेखक	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	सर्व विषय एस.एस.सी. दर्जाची परीक्षा व आरेखक संबंधी प्रश्न
२६	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	मराठी विषयासाठी १२ वी चा दर्जा इतर विषयाच्या प्रश्नपत्रिकेकरिता पदवी दर्जा
२७	पशुसंवर्धन पर्यवेक्षक	१५	३०	१५	३०	१५	३०	१५	३०	४०	८०	१००	२००	मराठी १२ वी दर्जा, विज्ञान व आरोग्य संबंधी प्रश्न पदविका दर्जाची परीक्षा
२८	वाहन चालक	१०	२०	-	-	१०	२०	१०	२०	२०	४०	५०	१००	इयत्ता १२ वी चा दर्जा

परिशिष्ट - ब
रिक्त पदे भरण्याबाबतचे वेळापत्रक

अ.क्र.	परीक्षेचा वार	वेळ	पदनाम
१)	मे चा पहिला रविवार	सकाळी १०.०० ते ११.३०	कनिष्ठ अभियंता/ कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी (कृषि) / प्रयोगशाळा तंत्रज्ञ
		दुपारी २.०० ते ३.००	जोडारी/कनिष्ठ यांत्रिकी /तारतंत्री
		दुपारी २.०० ते ३.३०	पर्यवेक्षिका (एकात्मिक बाल विकास सेवा योजना) / विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२
२)	मे चा दुसरा शनिवार	सकाळी १०.०० ते ११.३०	औषध निर्माता/ वरिष्ठ सहाय्यक (लेखा
		दुपारी २.०० ते ३.३०	आरोग्य सेवक (पुरुष)/ आरोग्य सेवक (महिला) /कनिष्ठ आरेखक
३)	मे चा दुसरा रविवार	सकाळी १०.०० ते ११.३०	कंत्राटी ग्रामसेवक / आरोग्य पर्यवेक्षक
		दुपारी २.०० ते ३.३०	विस्तार अधिकारी (पंचायत)/आरेखक/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (समावेशनाची पदे वगळून)
४)	मे चा तिसरा रविवार	सकाळी १०.०० ते ११.३०	वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)/ पशुधन पर्यवेक्षक
		दुपारी २.०० ते ३.३०	कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)/ (लेखा)
५)	मे चा चौथा शनिवार	सकाळी १०.०० ते ११.३०	विस्तार अधिकारी (सांख्यिकी)/ लघुलेखक
		दुपारी २.०० ते ३.३०	कनिष्ठ लेखा अधिकारी / परिचर / पट्टीबंधक

१ मे रविवार असल्यास त्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या रविवारी घेण्यात याव्यात.

या व्यतिरिक्त शिल्लक अन्य पदांबाबतची लेखी परीक्षा मे महिन्यांच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या दोन सत्रातून घेण्यात यावी